CIN: L18101MH2005PLC155786

July 26, 2024

To,

The Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 05th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.

Symbol: MITTAL Series: EQ

Dear Sir/Madam,

Subject: Submission of Newspaper Advertisements- Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2024.

Pursuant to Regulation 47(3) of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are furnishing herewith newspaper publication of unaudited financial results for the quarter ended on June 30, 2024, which have been published in the following newspapers:

- 1. Active Times (English) dated July 26, 2024
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi) dated July 26, 2024

This is for your kind information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Mittal Life Style Limited

Ankitsingh Rajpoot
Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that, my client Mr. Rajkumar Bhala owner of Flat No.B-606, Blue Heaven, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai 400101 have lost an original Agreement (along with all annexure including Receipt of Consideration) dated 09.04.1987 which was executed between Mr. Motilal K. Bapna & Mrs. Saroj M. Bapna and Potential Builders Pvt. Ltd., and the purchase Mr. Baikumar Bhala in respect of the below scheduled property. He had been reported lost and the complaint for the same had been lodged to the Samtanagar Police Station on 24.07.2024.

In view of the above and on behalf of my client, hereby invites claims and/or objections from the claimant or claimants/objector or objectors who have any right, title and interest in the said property prejudicial to the interest of the other party and who have already file any legal proceedings or obtained any decree or award concerning the subject matter of the said property to submit all their claims/objections in writing along with copies of such documents and other proofs on support of his/her/their claims/ objections in writing to the undersigned within the period of 15 days from the publication of this notice. Failing which my clients will presume that, no adverse claim or objections concerning the said property exist or if they do exist they stand waived hereinafter and in such event my clients will proceed to complete the transaction of Sale. Please do note.

Schedule of the property

Flat No.B-606, situate at Blue Heaven CHS Ltd., Thakur Complex, Kandivali (East) Mumbai - 400101 of Village Poisar, Taluka-Borivali in the Registration District and sub District of Mumbai City and Mumbai Suburban, within the ment jurisdiction of " R-South Ward" of B.M.C.

Place: Mumbai Date: 26.07.2024

Dilip Yashavant Lad (M.com.LL.B.,GDC&A,DCM)

ADVOCATE HIGH COURT B-22/304, Saraf Choudhari Nagar, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai-400101. M:9833506305 E-mail: advdiliplad@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that Ms. Dimpal Dinesh Parmar (Alias Smt. Diya /ijay Gurbani), is the Absolute Owner of the property mentioned in the schedule reinunder and Ms. Dimpal Dinesh Parmar (Alias Smt. Diva Vijay Gurbani) has isplaced the below mentioned original document: All the Original Chain Agreements, Indemnity Bond and Affidavits executed by and

between, Mr. Shamaji Dharamshi Yadav (alias Mr. Shyamji Dharamshi Yadav) and Mrs. Shantaben Kalyanji Yadav and Mr. Kalyanji Dharamshi Yadav and Shri ayantilal Dalichand Jain, for the property mentioned in the schedule hereinunder. Any persons having any claim, right, title or interest in respect of the lost Origin telease Deed Dated **31.07.1986** mentioned above by way of possession, inheritan r rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known riting to the undersigned at his office at Advocate Nevil Chheda, c/o. Chheda Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL., T.P.S. 55[®] and 56[®] Road Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samiti Marg, Borivali (West), Mumba 400092, within 15 (Fifteen) days from the date hereof along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned. premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my lients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by ublic Notice shall not be considered

: THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that Commercial Premises on Ownership basis being Shop No.16, easuring 72 Sq. Ft. Carpet Area on the Ground Floor, of the Building known as "Mangal Kunj A Building", in the Society known as "The Madhu Milan Co-Operative Housing Society Limited" Situated at S.V. Road, Borivali (West), Mumbai 400092, lying and being on piece and parcel of land bearing corresponding to C.T.S. No. 97 of illage Kanheri, Taluka Borivali within the Registration District and Sub-District o numbai Sub-urban, along-with **05** (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers 66 to 70 (both inclusive) recorded under Share Certificate No.14 (Old Shares) and 05 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupese Fifty Only) each bearing distinctive numbers 66 to 70 (both inclusive) recorded unde Share Certificate No.080 (New Shares) issued by the "The Madhu Milan Co Operative Housing Society Limited" bearing Registration No. BOM/HSG.1284

Mr. Nevil P. Chheda Advocate, High Court

Innovatus Entertainment Networks Limited

REGD OFFICE: 105. Richa Industrial Estate Premises Co-Operative Society Limited, Plot No. 8/29. Off. New Link Road, Oshiwara, Andheri West, Mumbai-400053 Tel: 7249654338; Email: innovatusentertainmentnetwork@gmail.com;

web: www.innovatus.info; CIN: U74120MH2012PLC235621; GST: 27AADCI0640J2ZP CORRIGENDUM TO THE NOTICE OF TO THE NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EGM) OF INNOVATUS ENTERTAINMENT NETWORKS LIMITED WILL BE HELD ON FRIDAY, JULY 26, 2024 AT 3:00 P.M. AT 105. RICHA INDUSTRIAL ESTATE PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED, PLOT NO. 8/29. OFF. NEW LINK ROAD, OSHIWARA, ANDHERI WEST

INNOVATUS ENTERTAINMENT NETWORKS LIMITED ("the Company") issued NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING dated 29th June, 2024 sent through email on 04^{th} July, 2024 to all the Members of the Company for obtaining their approval for the Resolutions stated in the notice of EGM vide Resolution No. 2, The NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING and corrigendum to the Notice dated 25th July, 2024 has been dispatched to all the members of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, in the said notice of EGM the Resolution No. 2 for issue and allot 2,02,48,176 equity shares of the Company on Preferential allotment basis, to the shareholders of Aventez Media & Technologies Limited ("AMTL") at a price of Rs. 45/- (including premium of Rs. 35/-) for the acquisition of 2,33,63,280 equity shares ("Sale Shares") of AMTL for consideration other than cash (shares swap), for discharge of aggregate purchase consideration of Rs. 91,11,67,920/- (Rupees Ninety-One Crores Eleven Lakhs Sixty-Seven Thousand and Nine Hundred Twenty Only), on such terms and conditions as greed and set forth in the agreements, deeds and other documents, the Heading and Content of Explanatory Statement of Resolution No. 2 is needed to be approve with the corrections and therefore the board of directors approved the corrigendum to the notice of EGM.

Subsequent to the issuance of EGM Notice, the Company has observed and deer it appropriate to bring the following further disclosure to the notice of members and stakeholders. Accordingly, this corrigendum to the Notice of EGM is being issued to the members and all other concerned stakeholders.

This corrigendum shall be deemed to be an integral part of the Extra Ordinary General Meeting Notice dated 29th June, 2024.

The corrigendum to the Notice of EGM will also be available on the website of the Company https://innovatus.info/and on the website of the BSE Limited and at www.bseindia.com respectively.

In case of any query/grievances members are requested to email company's

By Order of the Board of Directors For Innovatus Entertainment Networks Limited

Date: 25.07.2024 Place: Mumbai

Sanjay Dattaram Khanvilkar Managing Director DIN: 09746349



LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

CIN: L65100MH1987PLC044094
Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

REMINDER TO CLAIM THE DIVIDEND AMOUNTS REMAINING UNPAID/UNCLAIMED.

NOTICE is hereby given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the dividend amounts remaining unpaid and unclaimed for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority. Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statemen containing such details as may be prescribed.

NOTICE is hereby given to the eligible equity shareholders to en-cash their unpaid/unclaimed Dividence amounts for the financial year 2016-17 and onwards, so that the shares are not transferred to IEPF Authority. In compliance with the said rules, individual correspondence to all the shareholders whose shares are liable for transfer to IEPF Authority will be sent by the Company. In case, no communication is received from such Shareholders on or before October 27, 2024 in respect of unclaimed and unpaid dividend amounts for the financial year 2016-17, the Company will have to transfer such unclaimed and unpaid dividend amounts and underlying equity shares, if any, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the IEPF by following the procedures stipulated in the Rules in this regards, without any further notice. The details of eligible equity shareholders whose shares are due for transfer to the IEPF will be uploaded on the website of the Company at www.luharukamediainfra.com.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid/ unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to the IEPF and all benefits accruing on such shares, if any,

Further, the shareholder can claim the dividend amounts and shares which are transferred to IEPF from the IEPF Authority by complying with the provisions of Rule 7 of the Rules by making a separat application to the IEPF Authority in e-Form IEPF-5 details of which are available on the website of the IEPF Authority www.iepf.gov.in.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaimed dividend amounts, the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Adroit Corporate Services Pvt. Ltd., 18-20, 1st floor, Plot No. 639, Makhwana Road, Marol, Andheri (East), Mumbai -400059, Contact: +91-22- 42270400; Email Id: info@adroitcorporate.com or may also write to Company at the Registered office of the Company situated at A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to info@luharukamediainfra.com.

For Luharuka Media & Infra Limited

Ankur Agrawal Place: Mumbai Managing Director DIN:06408167 Date: July 25, 2024

PUBLIC NOTICE ASIAN PAINTS LIMITED

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the

Company to issue duplicate certificate[s].								
Name of the Shareholder	Folio No.	Face Value	Certificate Number[s] Start - End	Distinctive Number[s] Start - End	No of Shares			
Sanjiv Bhambri & Veena Bhambri	ANS0016562	Rs. 1/-	1083	5344911- 5345550	640			
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred								

share certificate[s]. Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge such clain with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. TEL: 8108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proced tissue with the Duplicate Share Certificate[s].

Name[s] of the holder[s] / Legal Claimant: Sanjiv Bhambri & Veena Sanjiv Bhambri

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client SMT. FALGUNI CHETAN BALSARA is the sole and absolute owner in respect of a residential premises bearing Room No. A-36, admeasuring 25 sq. mtrs. built up area, in Charkop (1) Torna Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Plot No 547, Road No. RSC-59, Sector-5, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067 (hereinafter called as "the said Property"). Whereas originally the MHADA, Mumbai Board had allotted the said Property to Mr. Dattaram Laxman Parab (original allottee) vide an Allotment/Eligibility Letter. And whereas thereafter the said original allottee Mr. Dattaram Laxman Parab, sold, transferred and conveyed all his right, title and interest in favour of Mr. Chetan Shantilal Balsara vide an Indenture of Sale, dated 19/06/1994, registered vide a Deed of Declaration, dated 29/12/2009, bearing Doc. Sr. No. BDR12-00358-2010 at Jt. Sub-Registrar Office, Borivali 6, MSD. As such Mr. Chetan Shantilal Balsara was absolutely seized, well possessed of and sufficiently entitled to the said Property as the sole owner thereof. And whereas Mr. Chetan Shantilal Balsara, died intestate and issueless (having no children) at Mumbai on dated 24/10/2012, leaving behind him, his lawfully wedded wife Smt. Falguni Chetan Balsara, as the sole heir and legal representative and next of kin according to the Hindu Succession Act, 1956. As such by rirtue of law of succession, all that right, title and interest of the deceased Mr. Chetar Balsara got devolved upon his lawfully wedded wife Smt. Falguni Chetan Balsara, entitling ner the 100% share in the said Property.

AND WHEREAS the said property has been transferred/regularized in favor of Smt Falguni Chetan Balsara, in the records of MHADA, Mumbai Board vide its Letter No Dy.CO./W/M.B./6555/12, dated 21/12/2012 and such the Charkop (1) Torna Co-op. Hsg Soc. Ltd., has also transferred the said property in favour of my client Smt. Falguni Chetar Balsara by duly endorsing her name on Share Certificate No. 36 on dated 25/01/2013 AND WHEREAS an Allotment/Eligibility Letter issued by the MHADA, Mumbai Board in favour of original allottee Mr. Dattaram Laxman Parab, in respect of the said Property, ha been lost/misplaced and the same has been reported online to the Mumbai Police Charkop Police Station bearing Lost Report No. 83386-2024 on dated 24/07/2024 AND WHEREAS now my client SMT. FALGUNI CHETAN BALSARA, being the sole owner of the said Property, desires/intends to sell the said Property to 1) Mr. Jitendra Malleya Boya, 2) Mrs. Parvati Jitendra Boya & 3) Mr. Narendra Jitendra Boya, the prospective purchasers.

All person/s, Banks, Financial Institution having any claim against into or upon the said Property or any part thereof by way of inheritance, possession, sale, agreement for sale exchange, lease, tenancy, mortgage, charge, gift, trust, lean, promissory note or otherwise whatsoever nature, or if found the original Allotment/Eligibility Letter (mentioned above), are hereby required to make the same known in writing with evidential proof to the undersigned address given below within a period of 14 (fourteen) days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/o claims, if any, shall be deemed to be waived.

Dated this 26th day of July, 2024

Bombay High Court

83, Father Peter Pereira Marg, Village Ward, Kurla (W), Mumbai-70. COMFORT

COMFORT COMMOTRADE LIMITED

CIN: L51311MH2007PLC175688

Registered & Corporate Office Address: A-301, Hetal Arch, S. V. Road. Malad (West), Mumbai-400064

Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527 Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF COMFORT COMMOTRADE LIMITED TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

REMINDER TO CLAIM THE DIVIDEND(S) REMAINING UNPAID/UNCLAIMED.

NOTICE is given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the dividend amounts remaining unclaimed and unpaid for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF"). Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statement containing such

NOTICE is hereby given to the eligible equity shareholders to en-cash their unpaid/unclaimed dividence for the financial year 2016-17 and onwards, so that the equity shares are not transferred to IEPF. In compliance with the Rules, the individual correspondence to all the shareholders whose shares are liable for transfer to IEPF will be sent by the Company. In case, no communication is received from such Shareholders on or before October 27, 2024, in respect of unclaimed and unpaid dividend amount for the financial year 2016-17, the Company will have to transfer such unclaimed and unpaid dividend amounts and underlying equity shares, if any, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the IEPF by following the procedures stipulated in the Rules in this regard, without any further notice. The details of eligible equity shareholders whose shares are due for transfer to the IEPF will be uploaded on the website of the Company at

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed and unpaid dividend amounts and the underlying equity shares transferred to the IEPF and all benefits accruing on such shares, if any.

Further, the shareholder can claim the dividend amounts and shares which are transferred to IEPF from the IEPF Authority by complying with the provisions of Rule 7 of the Rules by making a separate application to the IEPF Authority in e-Form IEPF-5 details of which are available on the website of the IEPF Authority www.iepf.gov.in.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaimed dividends the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, C- 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Contact: +91-22- 49186270; Email Id: mumbai@linkintime.co.in or may also write to Company at the Registered Office of the Company situated at A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to ipo-commotrade@comfortsecurities.co.in.

For Comfort Commotrade Limited

Ankur Agrawal Place: Mumbai

Date: July 25, 2024 DIN: 06408167

NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Dr. Akash Rambhau Dangat & Mrs. Sunita Rambhau Dangat is the owners/ALLOTEE of Plot No. 02, admeasuring 215 Sq.Mtrs. on Road No. 14, in Sector- 11, at New Panvel, Dist. Raigad, along with Ground Plus Two Storied RCC Structure having Built up area about 183.021 Sq. Mtr Who has approached IDBI Bank Ltd. for creation of mortgage of the said property infavor of the Bank

This is to place on records that CIDCO New Town of Navi Mumbai by Government of Maharashtra in the exercise of its powers of the area designated as site for New Town under sub section (1) of Section 113 of the said Act. The State Government has acquired said land as per the provisions of Section 113 of the said Act. CIDCO dt, 01/07/1980 had executed an agreement for lease of said plot in favor Smt. Pushpabai Lachmandas Puniabi. (the said lease deed is lost) Smt. Puniabi had constructed residential premises admeasuring 775 sq.ft. built-up area i.e. 71.99 Sq. meters (built-Up) and therefore the Corporation on 03/02/1988 has executed a Lease Deed of the said plot in favor of Smt. Pushpabai Lachmandas Punjabi.(the said lease deed is lost and the same is unregistered). Smt. Pushpabai Lachmandas Puniabi by Deed of Assignment of Lease dated 24/01/1991 has assigned her lease hold rights over the said plot along with the residential premises constructed thereon to Tukaram Ganpat Kakade That said deed of assignment is lodged for registration with Sub-registrar Panvel on same day at document bearing Sr. No. 323/1991. On compliance of formalities of registration. The Sub- Registrar of Panvel on 29/01/1991 has ordered the said deed of assignment to be registered at Serial No.319 of Book No 285 of Volume I on Page No. 109 to 115. In view of transfer by way of assignment the lease hold right of said plot along with the constructed premises stood legally transferred in favor of Mr. Kakade Tukaram Ganpat Kakade has agreed to assign his lease hold rights over the said plot along with the constructed residential premises to the Mr. Kidangalil Samuel Varghese and with the permission from the Corporation dt. 01/03/2006 by deed of assignment dt. 18/04/2006 has transferred his lease hold rights over the said plot along with the constructed premises in favour with the Mr. Kidangalil Samuel Varghese. That the said Deed of Assignment is registered with Sub-Register Panvel on 19/04/2006 vide document no. PVL1 - 03120/2006. The Corporation on dt. 02/05/2006 has issued final order and name of Transferor is recorded with the corporation as the I ease owner. Grant of Permission dated 01/03/2006 issued by CIDCO addressed to T. G. Kakade , transfer to Mr. Kidangalil Samuel Varghese. Vide Registered Agreement for Assignment of Lease dated 27/06/2024 (PVL-1-5005-2024) made between Mr. Kidangalil Samuel Varghese (Assignor) agreed to assign & sell the said Plot No. 02 to Dr. Akash Rambhau Dangat Mrs. Sunita Rambhau Dangat (Assignee). Transfer Letter dated 15/07/2024 issued by CIDCO addressed to Mr. Kidangalil Samuel Varghese transferred the flat in favour of Dr. AkashRambhau Dangat& Mrs. SunitaRambhauDangatthus, any person having any claim against or to said Plots/house by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Seven days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim & the same if any will be considered as waived

MUMBAI Dated this 26th July 2024

M/s. G. H. Shukla & Co (Advocate & Notary)

Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

se, 463, Dr. Annie Basant Road, Worli, Mi

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under the page that t NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has, ave been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the

annihani) ta tanan ankinana antananalah							
Name of the Shareholder	Folio No.	Face Value	Certificate Number[s] Start - End	Distinctive Number[s] Start - End	No of Shares		
Sanjiv Bhambri & Mrs Veena Bhambri	B000117	Rs. 2/-	1813	6829491-6832015	2525		
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred							

The Prublic are interruly cautioned against postured.

Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. TEL: 8108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate[s].

Name[s] of the holder[s] / Legal Claimant

Name[s] of the holder[s] / Legal Claimant: Saniiv Bhambri & Veena Sanjiv Bhambri

PUBLIC NOTICE My client, SMT. SUJATA SAKHARAM RASAM intend to sale of the Flat No. 707, 7th Floor, Building No. B4, Raunak Park, Kokanipada, Neelkanth Heights, Thane (W). My client's Husband SAKHARAM DEVJI RASAM was purchased the said flat from M/S. RAUNAK ENTERPRISES (THANE) vide Agreement For Sale Dated 16.04.2001 and registered the same with Joint sub registrar having Doc. No. TNN1-Chapil1562-2001. The Agreement dated 16.04.2001 which was executed between SAKHARAM DEVJI RASAM and M/S. RAUNAK ENTERPRISES (THANE) is lost/misplaced by my client for which my client has filed an FIR at Chitalsar Manpada Police Station, Thane at Property Missing Register No.819/2024 dtd 22.07.2024. If, anyone finds the same or has any claims about the same then oftd 22.07.2024. If, anyone finds the same or has any claims about the same then such person/s can contact me within 14 days from issue of this notice. Solvital Kadam Chavan Date:26/07/2024 [Advocate High court] Office: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kalwa, Thane - 400605

MITTAL LIFE STYLE LIMITED CIN NO. L18101MH2005PLC155786

Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

Standalone Unaudited Statement of Profit and Loss Account

for the Quarter ended June 30, 2024 (Rupees in La						
Quarter Ended				Year Ended		
Particulars Particulars	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
me from Operations	1,329.30	1,681.51	1,539.76	6,737.84		
oss) before Exceptional and pary items and Tax	108.96	44.00	14.08	65.64		

		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total income from Operations	1,329.30	1,681.51	1,539.76	6,737.84		
2.	Profit / (Loss) before Exceptional and Extraordinary items and Tax	108.96	44.00	14.08	65.64		
3.	Profit / (Loss) before Extraordinary items and Tax	108.96	44.00	14.08	65.64		
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	98.70	81.42	34.63	171.58		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	-	48.12	77.93	208.42		
6.	Equity Share Capital	2,959.34	2,959.34	2,959.34	2,959.34		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				0		
8.	Earning Per Equity Share of Re. 1/- each: (Not Annualized) (1) Basic & Diluted (2) Restated	0.03 0.03	0.03 0.03	0.26 0.26	0.06 0.06		
9.	Debt-Equity Ratio				0.02		
	Debt Service Coverage Ratio (In times)				6.99		
11. Interest Service Coverage Ratio (In times) 6.99							
Notes:							

- a) These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 25th July 2024. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available on NSE website and
- c) Gains on sale of Mutual Funds has been classified as extra-ordinary item in the financial result as above. MTM Gain/Loss on Mutual Fund has been classified as Other Comprehensive Income
- d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure require under Ind AS 108 Segmental reporting are not applicable.
- e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary f) No complaints has been received from investors during the quarter ended 30th June 2024.

For Mittal Life Style Limited

Place: Mumbai Date: 25th July, 2024

Brijeshkumar Mittal (Managing Director) DIN: 0216198

SVC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 501, OIA House 470, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099 Tel.no: 022-66755000, Email: svcindustriesltd@gmail.com Website: www.svcindustriesltd.com, CIN: L15100MH1989PLC053232

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (Rs. in Lakl For the Quarter Ended Year Ended Particulars (Un-Audited) (Audited) (Un-Audited) (Audited) 30-06-2024 31-03-2024 30-06-2023 31-03-2024 Total Income 12.36 62.55 Net Profit / (Loss) for the Period Before Tax 57.00 (45.83)(59.02)(219.35)Net Profit / (Loss) for the Period After Tax (219.35)57.00 (45.83)(59.02)Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 57.00 (45.83)(219.35)(59.02)Reserves 10.774.97 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) 16,186.37 16,186.37 16,186.37 16,186.37

Basic & Diluted Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- each)* 0.04 (0.03)*EPS is not annualised for the quarter ended 30th June, 2024, 31st March, 2024 and 30th June, 2023

(www.svcindustriesltd.com) and Stock Exchange Website (www.bseindia.com).

1) The Above is an Extract of the Detailed Format of Quarter Ended 30th June, 2024 Financial Results Filed with the Stock Exchange Under the Regulation 33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirement) Regulations, 2015. The Full Format of the Quarter Ended 30th June. 2024 Financial Results is Available on the Company's Websit

2) Previous year/period figures have been regrouped / reclass sified, wherever necessary.

For SVC INDUSTRIES LTD Place : Mumbai

Sd

स्थावर मिळकत विक्री फेर जाहीरनामा

जा क पत्रसंस्था/स आ –५/का क १५६/विशाल जन्मर सह/२०२३/८५४ दिनांक:–१२/०४/२०२३ (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ (११)इ प्रमाणे)

> जा.क्र.रिकव्हरी/आरओ/ २१६/२०२४-२५ मे.विशेष वसुली अधिकारी,

व्दारा विशाल जुन्नर सहकारी पतपेढी म.,मुंबई, बी/३ ससेक्स इंडस्ट्रीयल इस्टेट,दादोजी कोंडदेव क्रॉस मार्ग, भायखळा (पु), मुंबई-४०००२७. फोन -०२२६६५७१७११/२२/३३

(0.14)

ज्या अर्थी विशाल जुनर सहकारी पतपेढी(म)मुंबई शाखा:-कल्याण (पु.) चे लवादी थकबाकीदार **श्री.कैलस नानाभाक दिघे / सौ.मनिषा कैलास दिघे / श्री.संतोष तुकाराम** फापाळे रा. माऊली को–ऑप हौसिंग सोसा,फॅट नं.५,१रल माळा,मु-पो–सोनारपाडा,ता–सुरबाड,जि–ठाणे तारण मालमत्ता– मु.पो.धानिवली,ब्राम्हणगाव रोड,ता–

मुरबाड,जि-ठाणे यांची खालील नमुद केलेली स्थावर मालमत्ता (रु. ९९,५९,११९/-येणे रक्कमेच्या वसुलीसाठी दाखला क्रमांक- १३६३/२०२२ दि.२२/०७/२०२२ ही **दि.१५/०९/२०२२** च्या स्थावर मिळकत जप्ती आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि ज्याअर्थी सदर येणे रक्कम व त्यावरील व्याज आणि वसुली खर्च वसुल करण्यासाठी सदर मिळकतीची विकी करणे आवश्यक आहे. त्याअर्थी अन्वये नोटीस देऊन जाहिर करण्यात येते कि, **मंगळवार दि. २०/०८/२०२४ रोजी सकाळी १२.०० वाजता श्री. दिलीप मुरलीधर वाळुंज वसुली अधिकारी** व्दारा

विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई,ठिकाण-बी/३ ससेक्स इंडस्ट्रीयल इस्टेट,दादोजी कोंडदेव क्रॉस मार्ग,भायखळा (पु),मुंबई-४०००२७ येथे खालील नमुद केलेल्या मालमत्तेवरील श्री.कैलास नानाभाऊ दिघे / सौ.मनिषा कैलास दिघे / श्री.संतोष तुकाराम फापाळे यांचा हक्क,दावा व हितसबंध आणि मालमत्तेची अथवा त्यातील काही भागाची किंवा त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नाची अथवा फायद्याची विल्हेवाट लावण्याचा अधिकार वसूली अधिकारी दिलीप मुरलीधर वाळुंज आपल्या हितासाठी कायदेशिर रितीने हक्क चालवु शकतो.तो अधिकार जाहिर लिलाव करून सर्वाहुन अधिक रक्कम बोलेल त्यास लिलावात पुकारलेल्या वाजवी किमत व वसुलीबाबतच्या शर्तीस व सोबत जोडलेल्या विक्री शर्तीने परिशिष्यंत नमुद केलेल्या अटीस अनुसरून लिलावाने विक्री करतील.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा	ज्यावरूध्द प्रमाणपत्र दण्यात आल	गावाच नाव	गटका.	ामळकताच वणन		चतु	ासमा	
क्रमांक व दिनांक	त्या व्यक्तीचे नाव व पत्ता			व क्षेत्रफळ	पुर्व	दक्षिण	पश्चिम	उत्तर
१३६३/२०२२	श्री.कैलास नानाभाऊ दिघे /	मु.पो.धानिवली,	१)गट नं.२५/२	१)क्षेत्र.०.८२ आर+	पुर्वेस :-	मधुकर पांडु	रंग टोळे मि	ळकत
दि.२२/०७/२२	सौ.मनिषा कैलास दिघे/ श्री.संतोष	ब्राम्हणगाव रोड,		पो.ख.०.०४.००आर	पश्चिमस	:-उंद्र रामा	राणे यांची (मळकत
	तुकाराम फापाळे रा - माऊली को-	ता- मुरबाड, जि-			दक्षिणेसः	-लक्ष्मीबाई	बाळकृष्ण र	पणे यांची
	ऑप हौसिंग सोसा,फ्लॅट नं.५, १ला	ठाणे			मिळकत	उत्तरेस:-ल	क्ष्मण यांची	मिळकत
	माळा,मु-पो-सोनारपाडा, ता-		२)गट नं.२६	२) क्षेत्र ०.३०.००	पुर्वेस:-ग	ाट नंबर २८	व ३० गाव	चा रस्ता
	मुरबाड,जि-ठाणे			आर+ पो.ख.	पश्चिमस	:-गट नंबर	३३० ची मि	ळिकत
				०.०२.०० आर,	दक्षिणेसः	-गट नंबर	२५ची मिळव	कत
					उत्तरेस:-	गट नंबर २	७ ची मिळव	हत
			३)गट २७	३)क्षेत्र०.६०.००	पुर्वेस:-ग	ाट नंबर २८	व गावचा र	स्ता
				आर+ पो.ख.	पश्चिमस	:-गट नंबर	३३० ची मि	ळकत
				०.०१.००आर	दक्षिणेसः	-गट नंबर	२६ ची मिळ	कत
					उत्तरेस:-	गुरे जाण्या	त्रा रस्ता	
			४)गट नं.३३०	४)१३६३	पुर्वेस:-ग	ाट नंबर२७च	वी मिळकत	
				क्षेत्र०.३९.०० आर	पश्मिस:-	-गट नंबर२८	८५ची मिळव	न्त
				+पो.ख ०.०२.००	दक्षिणेसः	–गट नंबर ⁻	४८२ ची मि	ळकत
				आर	उत्तेरेस:-	गुरे जाण्या	त्रा मागं	

🔁 : १)सदर मिळकतीवरील दाव्या विषयी अथवा इतर कोणत्याही तिन्हाईत इसमाने दावा केलेले हक्ष, दावे अथवा हितसबंधात यापैकी कशाच्याही खरेपणाबद्दल हमी दिलेली नाही. २)ज्या रक्कमेचे वसलीसाठी मालमत्ता विक्री करावयाची आहे.ती थकबाकीदार यांचेकडे येणे असलेली एकण रक्कम आज पावेतो रु.९९.५९,९१९/-इतकी आहे व त्यावरील व्याज,इतर खर्च ही येणे आहे. ३)सदर लिलाव तहकुब झाल्यास सदर मालमत्तेचा पुढील लिलाव गुरूवार दिनांक ०५/०९/२०२४ रोजी सकाळी १२:००

ठिकाण.:-भायखळा दिनांक: १५/०७/२०२४

सही/-दिलीप मुरलीधर वाळुंज वसली अधिकारी

माहितीसाठी प्रत:-

१)कर्जदार :श्री.कैलास नानाभाऊ दिघे / सौ.मनिषा कैलास दिघे / श्री.संतोष तकाराम फापाळे. रा.माऊली को–ऑप हौसिंग सोसा.फ्लॅंट नं.५.१ला माळा.म–पो-सोनारपाडा.ता-मरबाड.जि-ठाणे

२)जामिनदार : १)श्री .रोहिदास दल्, दिघे, रा.रोमा बंजारा हौ सो.बिल्डींग नं.-८/ओ, सातवा माळा, चिकु वाडी मानखुर्द मु.-४३ २) श्री.नितिन रामचंद्र डुंबरे, रा. माऊली को-ऑप हौसिंग सोसा,फ्लॅट नं.०९, दुसरा माळा,मु-पो-सोनारपाडा,ता-मुरबाड,जि-ठाणे

३) श्री.संतोष तुकाराम फापाळे रा. रूम नं.-३जिजामाता नगर,जी डी आंबेकर मार्ग.काळाचौकी मुंबई ४०००३३.

3)मा जिल्हा उपनिबंधक सह संस्था ठाणे

४)मा.जिल्हाधिकारी सोा.ठाणे.

६)मा.गावकामगार तलाठी साो.,मौज मु.पो.धानिवली,ब्राम्हणगाव रोड,ता-मुरबाड,जि-ठाणे

७)मा.सहाय्यक निबंधक,ई विभाग,पुना स्ट्रिट,मस्जिद बंदर (पु) मुंबई-४००००९

.)मा.प्र.कार्यलक्षी संचालक सोा,विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.,मुंबई-२७

विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.,मुंबई

५)मा.तहसिलदार साो.मुरबाड ता.मुरबाड,जि.ठाणे.

📵 शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ मुंबई लक्षदीप

<u>संपादकीय</u>

या खऱ्या कल्याणकारी योजना

समाजातील सर्व घटकांसाठी काही ना काही योजना जाहीर करून शासनाने खैरात केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिजोरीत खडखडाट असताना राज्यावर कर्जाचा डोंगर असताना अशी 'खिरापत वाटल्यामुळे शासनावर टीकाही करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीतील अपयश काढण्याच्या इराद्यानेच मतदारांना आणि जनतेला आकर्षित करण्यासाठी महायुतीच्या सरकारने ही वारेमाप उधळपट्टी चालविल्याचेही म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर याच शासनाने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने दोन उपयुक्त ठरतील, अशा दोन योजना अंमलात आणल्या आहेत. त्यातील एका योजनेचा लाभ अनेक गरजूंनी घेतला आहे, तर दिव्यांगांच्या सर्व संस्थांना आणि उपक्रमासाठी शासकीय अनुदानासंबंधी धोरण जाहीर करून त्यांना दिलासा दिला आहे. या खऱ्या कल्याणकारी योजना असून त्याची आवश्यकता होतीच, अशा चांगल्या योजनांची दखल घ्यायलाच हवी. त्यातील पहिली गरिबांवर मोफत व सवलतीत उपचारासंबंधी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील वैद्यकीय मदत कक्षाकडून राज्यातील ४६८ धर्मादाय राज्यालयांमधून १२ हजाराहुन अधिक खाटा निर्धन व गरीब राग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून त्याच्यावर मोफत व सवलतीच्या दराने उपचार होत आहेत. गेल्या पाच महिन्यात कर्करोग उपचार, यकृत, मूत्रपिंड, बोनमॅरो प्रत्यारोपण यासह महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर राग्णांवर उपचार करून २५८ रूग्णांना जीवदान मिळाले आहे. या राज्यांना १७ कोटी ९६ लाख रापयांचे उपचार मोफत आणि सवलतीच्या दराने उपलब्ध झाले. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार रूपये आहे. त्यांना मोफत उपचार, अन्य गरीब राग्णांना ५०% सवलतीच्या दराने उपचार, मुंबईतील कोकिलाबेन, रिलायन्स, पुण्यातील सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर राज्यातील ४६८ धर्मदाय राज्यातील ४६८ धर्मदाय राज्यालयांम ध्ये निर्धन व गरीब राग्णांवर या योजनेनुसार उपचार होऊ शकतील. धर्मदाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाटांची संख्या आणखी वाढवण्याचा विचार. हे उपचार घेऊ पाहणाऱ्यांकडे आधार कार्ड किंवा ओळखपत्र, शिक्षावाटप पत्रिका किंवा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांची चिठ्ठी ही कागदपत्रे असावीत. उपमुख्यमंत्री कार्यालय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मंत्रालय किंवा धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय राग्णालय असे येथे गरजूंनी संपर्क साधावा.

दुसरी महत्त्वाची योजना दिव्यांगांच्या सर्व संस्थांना - उपक्रमांना शासनाने अनुदानासंबंधी धोरण जाहीर करून राज्य शासनाने कल्याणकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वस्तीगृह, कार्यशाळा आणि अनाथ म तिमंद यांची बालगृहे ही कायमर-वरूपी विनाअनुदान, विनाअनुदान तत्त्वावर चालवली जातात. त्याच्या अनुदानाबाबत प्रचलित असलेले शासकीय शासन निर्णय कालबाह्य झालेले आहेत, तसेच दिव्यांगांच्या उपक्रमांना अनुदान तत्वावर आणण्यासाठी पुरेसे नाहीत, याबाबतीत उच्च न्यायालयानेही विचार केलेली होती. ही बाब लक्षात घेऊन त्यासंबंधी शासनाने धोरण जाहीर केले असून दिव्यांग कल्याण विभागाच्या १६ जुलैचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ज्या संस्थांना अनुदान मिळणार आहे. त्या संस्थांवर संपूर्णपणे नियंत्रण शासनाचे असणार आहे. या संस्थांच्या भरती, कर्मचारी मान्यता, अनुदान व इतर उपक्रम याबाबतदेखील संपूर्ण नियंत्रण या धोरणांतर्गत ठेवण्यास मदत होणार आहे. त्याचप्रम ाणे बंद पडलेल्या दिव्यांग उपक्रमांच्या संस्था यांचे हस्तांतरण व स्थलांतरण करणे यासंबंधीचाही समावेश सदर धोरणात करण्यात आला आहे. दिव्यांगांची संख्या विचारात घेऊन राज्यासाठी दिव्यांगांचा बृहत आराखडा तयार करण्यात येणार असून संस्थांच्या स्वयंमूल्यांकनासाठी विविध नमुने निश्चित केले आहेत. त्यानुसार त्यांना गुणांकन देण्यात येणार आहे. दिलेल्या गुणांकावरून संस्थांची अ, ब, क शेणी निश्चित होणार आहेत. या धोरणानुसार १५ वर्षे पूर्ण झालेल्या अ श्रेणीतील विनाअनुदानित संस्थांना अनुदानित तत्त्वावर मंजुरी देण्यासाठी विचार करण्यास येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मूल्यांकन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच पुण्याच्या दिव्यांग विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती आहे. दिव्यागाच्या विविध प्रश्नांसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग नव्याने स्थापन करण्यात आला आहे. अशा या दोन्ही योजना या कल्याणकारी योजना आहेत. यात शंकाच नाही, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, हीच अपेक्षा!

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक

दि.२५: नवी मुंबई महानगरपालिके च्या 🌡 वतीन महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका

अधिनियम मधील प्रकरण ११- कलम १४९ (१) व १२७ कलम २ (क) अन्वये ' नमुमपा कुत्र्यावरील कर नियमन १९९३' ही उपविधी लागू करण्यात आलेली आहे व सदर उपविधीस शासन निर्णय क्र.एनएमसी १६९२/४१०/सीआर४८/९२ नवी-२०, दि. २८ में १९९३ अन्वये शासन मान्यता मिळालेली आहे असे प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

या उपविधीनुसार विभाग कार्यालयांमार्फत विभाग अधिकारी यांच्या स्वाक्षरीने श्वान परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येते

असे सूचित करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने सर्व पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्तीसाठी संबंधित विभाग कार्यालयाकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना श्वान पाळावयाचे असल्यास त्यास श्वान परवाना घेणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने अनधिकृतपणे श्वान पाळणाऱ्या मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर प्रकटनाव्दारे सूचित

करण्यात आले आहे.

रनेह आशा फाउंडेशनने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण

मुंबई, दि.२५: स्नेह आशा फाउँडेशनने मुंबईतील पाच सार्वजनिक शाळांमध्ये उन्नत प्रयोगशाळांची सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे १०,००० जास्त विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी संगणकापर्यंत पोहोचणे हे एक स्वप्न होते. या शाळा मर्यादित साधनसंपत्ती असूनही विद्यार्थ्यांना चांगले भविष्य देण्याचा सतत प्रयत्न करतात. आज, रनेह आशा फाउंडेशनच्या प्रयत्नांनी, हे स्वप्न अधिक बलवान होत

धारावी ट्रांजिट कॅम्प मुंबई पब्लिक स्कूलमध्ये ५० संगणकांची नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमाम ुळे लाभ झालेल्या विद्यार्थ्यांच्या कहाण्या मनाला र-पर्श करणाऱ्या आहेत. धारावी ट्रांजिट कॅम्प स्कूलम धील रमेशची कहाणी अशी आहे



की, ज्याने पहिल्यांदाच संगणक हाताळल्यावर उत्साह व्यक्त केला. त्याची आई, एक घरकाम करणारी महिला आहे ती म्हणते, जेव्हा माझ्या मुलाने पहिल्यांदा संगणकाला हात लावला, तेव्हा त्याच्या डोळ्यातली चमक पाह्न माझे आनंदाशू अनावर झाले. हे सर्व फक्त स्नेह आशा फाउंडेशनमुळे शक्य झाले.

प्रयोगशाळा: संत ककाया मार्ग

मुंबई पब्लिक स्कूल: ४० संगणक, काला किला मुंबई पब्लिक स्कूल: ३० संगणक भावानी शंकर रोड मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई): ४४ संगणक. गोखले रोड मुंबई पब्लिक स्कूल: ३० संगणक. सामूहिक प्रयत्नातून उज्वल भविष्य उद्घाटन समारंभात माननीय शीमती श्वेता शालिनी म्हणाल्या, या मुलांची स्वप्ने इतर शाळांमध्येही सुरू केलेल्या मोठी आहेत, आणि आज आम्ही त्यांना उडण्यासाठी पंख देत आहोत.

एचपीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कोपायलट+ असलेले पीसी आणले बाजारात

असलेले अतिशय पॉवरफुल पीसी एचपी पहिले कोपायलट+ पीसी आहेत. हे दोन्ही मोठ्या कंपन्या, स्टार्ट अप्स, ग्राहक, यांच्यासाठी हे पीसी अत्यंत उपयुक्त आहेत. आहेत. तसंच डेडिकेटेड न्युरल प्रोसेसिंग यापूर्वी कधीही न मिळालेला अनुभव त्यांना युनिट (NPU) यामुळे लँग्वेज मॉडेल त्यात एचपी एलीटबूक अल्ट्रा, आणि एचपी चालवण्यासाठी एका सेकंदात ४७ ट्रिलियन र्ाण होतील आणि भविष्यात आपल्या काम आम्ही उत्सुक आहोत.

नवी दिल्ली, दि. २४: एआयचा समावेश ओम्नीबुक यांचा समावेश आहे. ते एचपीचे ऑपरेशन्स होऊ शकतात. सिस्टिम वापरून तयार करण्यात आले

एचपी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक कंपनीने आज बाजारात आणले आहेत. लॅपटॉप स्नॅपड्रॅगन एक्स एलिट प्रोसेसर आणि वरिष्ठ उपाध्यक्ष इप्सिता दासगुप्ता म्हणाल्या,आपण आता एआय पीसी च्या काळात प्रवेश केला आहे. पर्सनल कॉम्प्युटर

ाची पद्धतही बदलेल. आपले अत्याधुनिक पीसी कामाचा दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने, तसेय योग्य सुरक्षा मिळावी आणि हायब्रिड पद्धतीने काम करणाऱ्यांना सोयीरःकर अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. आपली काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे. या ही उपकरणं डिजिटल क्रांती आणि आर्थिक घेता येईल. जे नवीन लॅपटॉप आले आहेत आणि जनरेटिव्ह एआय या डिव्हाइसवर नावीन्यपूर्ण पीसीमुळे अनेक शक्यता निम विकासाला कशी चालना देतात हे पाहण्यास

'सीएमएआय'तर्फे मुंबईत ७९ वा राष्ट्रीय वस्त्र मेळावा आयोजित

मुंबई: गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर आणि बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया'तर्फे (सीएमएआय) ७९ वा राष्ट्रीय वस्त्र मेळावा (एनजीएफ) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी दक्षिण भारतातील अग्रगण्य रिटेल समूह 'आर. एस. ब्रदर्स'च्या सेर्ना राजामौली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक, वस्त्र उत्पादक, किरकोळ विक्रेते, वितरक आणि इतर सदस्य उपस्थित होते.एक दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळात दोन्ही ठिकाणी आयोजित केलेल्या ७९ व्या राष्ट्रीय वस्त्र मेळाव्यात १३००हुन अधिक कपड्यांचे ब्रॅंड्स उपलब्ध

गावठी हातभट्टी

काढणाऱ्या व विकणाऱ्यावर

मंगरुळ दस्तगीर पोलीसांनी

ठाणेदार गौतम इंगळे यांच्या

नेतृत्वात कारवाई केली

असून पाच आरोपितांकडुन

६०० लीटर मोहामाच सडवा,

८१ लीटर गावठी हातभट्टी

दास, १ मोटरसायकल व

दारू गाळण्याचे साहित्य

असा एकूण ८९ हजार १००

रूपयांचा मुद्देमाल जप्त

असणाऱ्या विटाळा येथे वर्धा

नदीच्या काठावर आरोपी

विलास निळकंठ डाहे हा

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येत की. गाव मौजे : **आचोळे**

ना. वसई. जि. पालघर येथील सर्व्हे क्र.२०९. हिस्स

नं.१ ते ५. या मिळकतीमध्ये फ्लॅट नं. डी/२०२. दसरा

ाजला. क्षेत्रफळ ४३० चौ. फट. चंद्रेश भक्ती को

ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. संकेश्र्वर नगर

आचोळे क्रॉस रोड. नालासोपारा - पर्व. ता. वसई. जि

ालघर - ४०१ २०९ . या ठिकाणी स्थित असलेले फ्लॅटचे

गलक **१. श्री. पांड्रंग रामा पवार २. श्री. जनार्द**न

रा**मा पवार** हे होते परंतु **श्री.पांड्रंग रामा पवार** हे दिनांक

२९.१०.२०१८ रोजी स्वर्गवासी झालेले आहेत **व श्री**.

जनार्दन रामा पवार हे दिनांक ०७.०२.२०२२ रोजी

स्वर्गवासी झालेले असून **१. श्रीमती. रजनी जनार्दन पवा**र

२. प्रियंका प्रथमेश जाधव ३. अक्षय पांडरंग पवार ४.

आदित्य पांडरंग पवार यांनी माझे अशील श्रीमती, वंदन

गंडरंग पवार यांना दस्तऐवज अनक्रमांक :- ६९३४/

२०२२ . दिनांक २१.०६.२०२२ रोजी रिलीज डीड द्रारे

दिलेले आहेत तरी सदर फ्लॅटवर इतर कोणत्याई

व्यक्तीचे हरकत असेल तर ही नोटीस प्रसिद्ध होताच ५

दिवसांच्या आत निम्न स्वाक्षीकारांनी त्यांच्या शॉप नं

१. साई बाजार, तळींज पोलिस, तळींज रोड

ालासोपारा-पर्व. ता. वसई. जि. पालघर - ४०१ २०९

ॲड. बी. आर. शर्मा.

द्या पत्यावर कळवावे.

वर्धा

सीमेवर

करण्यात आला,

जिल्ह्याच्या

तालुक्यातील



असणार आहेत. गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये पुरुष आणि म हिलांचे पोशाख तसेच इतर वस्तू आणि बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे लहान मुलाच्या कपड्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शुक्रवार, २६ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात

मंगरुळ दस्तगीर हद्दीतील ५ गावठी दारू अड्यांवर पोलिसांची धाड

काठावर दगडाच्या चूलीवर लोखंडी

ड्रम ठेवून गावठी हातभट्टीची दास

दारू काढताना दिसला. त्याला

पोलिस आल्याची चाहुल लागताध्धे तो

तेथून पळून गेला. संदर ठिकाणवरून

असा एकूण २२ हजार ५०० रूपयांचा

माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे

विटाळा येथे पोलिस पथक गेले असता

एक महिला गावठी हातभट्टी दारूविक्की

करताना मिळून आली. तिच्याकडून

१ हजार ८०० रूपयांचा माल जप्त

PUBLIC NOTICE

and Therli Apparao Davasagar S/G

Balakrishna Das of Kakinada (The Purchaser

for a Flat in the 'Shraddha Apartments' bearing

Shradha Apartments. Ramarao Peta

Kakinada, Kakinada District, Andhra Prades

- 533004 bearing document number 4832 P-962 / 89 dated 11 September 1989 (Stamp

paper No. 1816 to 1824 dated21 Aug 1989 has been lost/ misplaced. All persons are

hereby informed not to deal or carry out any

transaction with anyone based on the said

nissing document. If anyone has already

carried out or being carried out kindly inform

the undersigned in writing on the below mentioned address within 7 days from this

resent. If documents are found by anyon

ou may contact on Mob No. 09560385947

09390554839.

Place: Mumbai

Date: 26th July 2024

ddressed at House/Flat no. 7-2-25/8

भारतातील विक्रेते किरकोळ आणि वितरकांच्या सर्वांत मोठ्या सम ्दायासाठी विविध शेणीच्या वैशिष्ट्यपूर्ण कपड्यांचा समावेश आहे.

उद्घाट नाला 'सी एम ए अ । य ' चे अध्यक्ष राजेश म

संद, 'सीएमएआय'चे उपाध्यक्ष आणि 'एनजीएफ'चे अध्यक्ष रोहित मुंजाल, सरचिटणीस संतोष कटारिया, खजिनदार अकुर गादिया, 'एनजीएफ'चे सयुक्त अध्यक्ष आनंद चोक्सी, मुख्य मार्गदर्शक राहुल मेहता आणि इतर पदाधिकारी आणि व्यवस्थापकीय समिती सदस्य उपस्थित होते.

देशांतर्गत वस्त्र बाजाराविषयी बोलताना क्लोदिंग मॅन्युपॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीएमएआय) अध्यक्ष राजेश मसंद म्हणाले, की आगामी सणासूदीच्या हंगाम ाबद्दल पोशाख उद्योग खूप आशावादी आहे.

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समे ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये अर काराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवस ात देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सागण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसुर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सचन ण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिं**ग **कायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे

र्जिदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत मालम कर्ज खाते कर्जदार/कायदेशीर वारसदार/ मागणी सूचना तारीख/ एकूण देय ताबा दिनांक

क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	(रचनात्मक/वास्तविक)				
HHFMUMHOU	राधे रोशनलाल सखल,	१५.०४.२०२४, १५.०४.२०२४	२४.०७.२०२४				
21000013762	पुजा राधे सखल	रोजी रु.१३,८३,३१९/-	(सांकेतिक)				
प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०२, क्षेत्रफळ ३३.७७ चौ.मी. कार्पेट, बाल्कनी क्षेत्र ५.२९							
चौ.मी. + सीबी क्षेत्र १.६९ चौ.मी., ३रा मजला, जय गुरुदेव इमारत, बिगरशेत जमीन प्लॉट सर्व्हे क्र.८२६, प्लॉट क्र.१२,							
क्षेत्रफळ ३९९ चौ.मी., ७/१२ उतारानुसार आणि ३५७.५० चौ.मी. शासकीय सर्व्हेक्षण अहवालानुसार, महसूल गाव							
माहिम, तलाठी सजा माहिम, ता. पालघर, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तरेस: रस्ता; पुर्वेस:							
प्लॉट क्र.११; दक्षिणेस: प्लॉट क्र.५ व ६; पश्चिमेस: प्लॉट क्र.१३.							

किशन बलीराम भुजबळ, १५.०४.२०२४, १५.०४.२०२४ विजया किशन भुजबळ रोजी रु.१३,८३,३१९/-प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.००३, तळमजला, डी विंग, इमारत क्र.१, क्षेत्रफळ २३.२ ज्युपिटर कॉम्प्लेक्स इमारत, गट क्र.११५, ११६, ११८, गाव बेटेगाव, तालुका पालघर, जिल्हा पालघर नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: पालघर हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित

MITTAL LIFE STYLE LIMITED

CIN NO. L18101MH2005PLC155786

Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 Standalone Unaudited Statement of Profit and Loss Account for the Quarter ended June 30, 2024

Year Ended 30/06/2024 31/03/2024 30/06/2023 31/03/2024 **Particulars** Total income from Operations 1,329.30 1,681.51 1,539.76 6,737.84 Profit / (Loss) before Exceptional and Extraordinary items and Tax Profit / (Loss) before Extraordinary items and Tax 4. Net Profit / (Loss) for the period after Tax 81.42 34.63 171.58 98.70 (after Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after 77.93 208.42 tax) and other Comprehensive income (after tax) 2,959.34 2,959.34 2,959.34 2,959.34 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of 8. Earning Per Equity Share of Re. 1/- each (Not Annualized) (1) Basic & Diluted 0.06 (2) Restated
9. Debt-Equity Ratio
10. Debt Service Coverage Ratio (In times)
11. Interest Service Coverage Ratio (In times) 0.03 0.06

These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 25th July 2024. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available on NSE website and

MTM Gain/Loss on Mutual Fund has been classified as Other Comprehensive Income

d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure require under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable.

e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary f) No complaints has been received from investors during the quarter ended 30th June 2024. For Mittal Life Style Limite

Brijeshkumar Mittal

(Rupees in Lakhs

Therli Apparao Dayasagar Chairman/Secretary. Flat No 3305, Tower D. Plot No 2A Place:- Mumbai Best Nagar, Goregaon west, Oshiwara Mumbai - 400104

Notice is hereby given that Share Certificate No.- 292 for 10 Shares of Sher-e-Punjab Co-op. Hsg Society Ltd., issued in the name of Pleasant Park Co-op. Hsg Society situated at 177, Sher-e Punjab CHS., Andheri (E) Mumbai - 400093 has been reported Lost/ misplaced An application has been made by the said Society for issuance of Duplicate Share Certificate The said Society hereby invites Claims or Objections if any within 14 days from publication herewith. Beyond said period of 14 days, the Society shall be at liberty to issue said Duplicate

For Pleasant Park CHS Ltd. Date:- 26/07/2024

काढताना दिसला. त्याला पोलिस ळूनआली. १ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त आल्याचे चाहुललागताच त्याने पळ करण्यात आला. तालुक्यातील जळगाव मंगरुळ काढला. येथून पोलिसांनी ६२ हजार येथील मनोज भीमराव गायकवाड यात्याकडून गावठी हातभट्टी दारू किंमत १ हजार ३०० रूपये रूपयांचा माल जप्त केला. तसेच आरोपी मनोज नारायण काळे हा जप्त करण्यात आली अशा एकूण ५ प्रकरणांमध्ये नदीच्या काठावर गावठी हातभट्टीची

आरोपीकडून ६०० लीटर मोहामाच सहवा, ८१ लीटर गावठी हातभट्टी दास, १ जुनी वापती मोटरसायकल व दारू गाळण्याचे

करण्यात आला. विटाळा येथे अन्य एक महिला

ही गावठी हातभट्टी दारुविक्री करताना मि

साहित्य असा एकूण ८९ हजार 🌿 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Public Notice

Share Certificate.

Notice is hereby given to the Public that the Sale Deed dated 11 Sep 1989, executed etween Sri Terli Balakrishna Das, S/C Apparao residing at Kakinada with separate Represented by Smt T Venkata Laxmi W/0 Ravi Kishore Therli, Kakinada (The Builde

Place: Mumbai Date: 25th July, 2024